Chandni Textiles Engineering Industries Ltd.

Regd Office: 110, T.V. Industrial Estate, 52, S.K.Ahire Marg, Worli, Mumbai-400030, Maharashtra, India Office no: 022-24950328; Mobile no.: 9324802995 / 9324802991

Email: jrgroup@jrmehta.com; sales@cteil.com CIN: L25209MH1986PLC040119

Date: 13th November, 2021

To. The Listing Manager, The BSE Limited. Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Scrip Code: 522292 Scrip Id: CHANDNI

To,

The Listing Manager, Listing Department,

The Metropolitan Stock Exchange of India Limited, Vibgyor Towers, 4th floor, Plot No. 62, G Block, Opposite Trident Hotel, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai -400098, India Telephone No.: +991-22 6112 9000

Fax No.: +91 22 2654 4000

MSEI Symbol: CHANDNI

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Publication of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), Regulations 2015, please find enclosed herewith newspaper advertisement of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2021 published in The Free Press Journal (English Edition) and Navshakti (Marathi Edition).

Kindly take the same on records.

Thanking you.

For Chandni/Textiles Engineering Industries Limited

Jayesh R Mehta (DIN No. 00193029) **Managing Director**

DEVINSU TRADING LIMITED

Read Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Email: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383 • Website: www.devinsutrading.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2021

			(Rs. in Lacs)
Particulars	Quarter Ended 30,09,2021	Half Year Ended 30.09.2021	Quarter Ended 30.09.2020
Total Income from Operations	0	0	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period before tax	3.50	22.69	15.50
(after Exceptional and/or Extraordinary items)	3.50	22.69	15.50
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and	-3.40	15.79	15.50
other Comprehensive Income (after tax)]	44.98	92.24	70.31
Equity Share Capital	50.00	50.00	50.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations)- Basic and Diluted Other Equity excluding Revaluation Reserve	-0.68	3.16	3.10
NOTE:			
The above is an extract of the detailed format of Quarterly e	nded 30 09 201	21 Financial Re	eulte filed with

the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly / half yearly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the ctive meetings held on 12th November 2021

For Devinsu Trading Limit Deepa Bhavsai Director : Mumbai : 12.11.2021

SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai 400021

Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Email: satyamsilkmill@gmail.com CIN: L17110MH2004PTC030725 • Website: www.satyamsilkmill.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2021

Particulars	Quarter Ended 30.09.2021	Half Year Ended 30.09.2021	Quarter Ended 30,09,2020
Total Income from Operations	0	0	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	360.33	801.09	-5.69
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	360.33	801.09	-5.69
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	317.22	697.90	-5.69
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	504.05	930.42	285.72
Equity Share Capital	73.50	73.50	73.50
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-			
Basic and Diluted	43.16	94.95	-0.77
Other Equity			-
NOTE: 1) The above is an extract of the detailed format of Quarterly er	nded 30 09 20	21 Financial Re	sults filed with

the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly / half yearly Financial Results i available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 12.11.2021

For Satyam Silk Mills Limite Rajkumar Sarawgi Place: Mumbai 12.11.2021 Director

PANTHER INDUSTRIAL PRODUCTS LIMITED

(CIN: L17110MH1987PL.C045042)

Registered Office: First floor, Radha Bhuvan,
121, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023. Tel:022 22677712 / Fax: 022 22623250

Email: piplin@rediffmail.com www.pantherindustrialproductsttd.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

_	QUAI	ILLII AND SIA I	MONTHS LINDL	D SEI TEMBER 30	ZUZI (Mapo	oo iii Editii
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Six Month Ended	Six Month Ended	Year Ende
No.		30.09.20211	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from operations	(2.53)	(2.63)	(4.36)	(4.26)	(10.67)
2.	Net Profit / (Loss) for the					
	period (before Tax,	(2.53)	(2.63)	(4.36)	(4.26)	(10.67)
	Exceptional and/or					
	Extraordinary items)					
3.	Net Profit / (Loss) for the	(2.53)	(2.63)	(4.36)	(4.26)	(10.67)
	period before Tax (After					
	Exceptional and/or					
	Extraordinary items)					
4.	Net Profit / (Loss) for the	(2.53)	(2.63)	(4.36)	(4.26)	(10.67)
	period after Tax (After					
	Exceptional and/or					
_	Extraordinary items)					
5.	Total Comprehensive Income	(2.53)	(2.63)	(4.36)	(4.26)	(10.67)
	for the period (Comprising					
	Profit/(Loss) for the period					
	(after tax) and other					
	comprehensive income					
6.	(after tax)	140.00	140.00	140.00	140.00	140.00
7.	Equity Share Capital Reserves (excluding	140.00	140.00	140.00	140.00	140.00
۰.	Revaluation Reserve) as					
	shown in the Audited Balance					
	Sheet of the previous year					(27.83)
8. l	Earning Per Share					(27.00)
٠.	(of Rs.10/- each)					
	(For Continuing and					
	Discontinued Operations)					
	Basic	(0.18)	(0.19)	(0.31)	(0.30)	(0.76)
	Diluted	(0.18)	(0.19)	(0.31)	(0.30)	(0.76)

The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and Six months ende 1. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and Six months ended on September 30, 2021 approved by the Board at their meeting held on November 12, 2021 and filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 5, 2016. The full format of these financial results are available on the Stock Exchanges Websites viz www.bseindia.com, and on Company's website www.pantherindustrialproductsltd.com

For Panther Industrial Products Limited

Place : Mumbai Date : November 12, 2021 Kaushik C. Shah Director (DIN 00009510)

KJMC FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai- 400021 Tel.:+91-22- 4094 5500; CIN- L65100MH1988PLC047873

KIMC FINSER EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

SEPTEMBER 30, 2021

ı						"	iii Lukiis)
Sr No	Particulars	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 30-06-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2020 (Unaudited)	Half year ended 30-09-2021 (Unaudited)	Half year ended 30-09-2020 (Unaudited)	Year ended 31-03-2021 (Audited)
1	Total income from operations (net)	135.61	40.94	49.67	176.55	102.92	195.35
2	Net Profit/ (Loss) for the period before tax (before exceptional items)	3.87	(26.37)	(50.51)	(22.50)	(79.68)	(183.66)
3	Net Profit' (Loss) for the period after tax (after exceptional items)	4.09	(88.09)	(50.23)	(84.00)	(79.07)	(139.88)
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	4.09	(88.09)	(50.23)	(84.00)	(79.07)	(139.88)
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(451.01)	1,478.07	905.86	1,027.06	1,266.96	3,478.32
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	NA	NA	5424.40
8	Earning Per Share of Rs.10/each (not annulised for the interim period)						

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Quarterly and Half Year Ended Standalone Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Oxigations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Thannola Results were reviewed by the Audit Committee and by the Board of Directors at their Meeting hald on 11th November, 2021, subject to Limited Review by Statutory Auditors. The full format of the Un-Audited Quarterly and Half Year Ended Financial Results are available on the Stock Exchange websites. viz www. bseindia.com. The sam s also available on company's website viz www.kjmcfinserv.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

	SEFI	INDER 30	, 2021.				
						(₹	in Lakhs)
Sr No	Particulars	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 30-06-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2020 (Unaudited)	Half year ended 30-09-2021 (Unaudited)	Half year ended 30-09-2020 (Unaudited)	Year ended 31-03-2021 (Audited)
1	Total income from operations (net)	139.82	40.94	49.74	180.76	103.09	195.60
2	Net Profit/ (Loss) for the period before tax (before exceptional items)	4.32	(29.98)	(54.49)	(25.66)	(86.28)	(197.30)
3	Net Profit' (Loss) for the period after tax (after exceptional items)	4.54	(91.70)	(54.21)	(87.16)	(85.67)	(153.52)
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)*	4.54	(91.70)	(54.21)	(87.16)	(85.67)	(153.52)
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(603.04)	1,811.46	1,166.80	1,208.42	1,650.40	4,451.92
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves	NA	NA	NA	NA	NA	5,424.40
8	Earning Per Share of Rs.10/-each (not annulised for the interim period)						
	Basic:	0.09	4 . 7	(1.13)	(1.83)	(1.79)	(3.20)
$ldsymbol{le}}}}}}$	Diluted:	0.09	1	(1.13)	(1.83)	(1.79)	(3.20)
* In:	cludes share of Profit/(Lossess) of Associates	(0.13)	(0.24)	(0.02)	(0.37)	(0.07)	0.48
Note	: The above is an extract of the detailed format of Un-Audited	Quarterly and	d Half Year Er	nded Consolia	ted Financial I	Results filed w	ith the Stock

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disdosure Requirements) Regulations, 2015, The Financial Results were reviewed by the Audit Committee and by the Board of Directors at their Meeting held on 11th November, 2021, subject to Limited Review by Statutory Auditors. The full format of the Un-Audited Quarterly and Half Year Ended Financial Results are available on the Stock Exchange websites, viz www. bseindia.com, The sam also available on company's website viz www.kjmcfinserv.com

Date : November 11, 2021

For and on behalf of Boar KJMC FINANCIAL SERVICES LIMITED RAJNESH JAIN WHOLE TIME DIRECTOR

SERVOTEACH INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 502 Triveni Krupa, Carter Road No.3, Opp. Amabaji Mata Temple, Borivali - East, Mumbai - 400 066. Email: Info@servotech-india.com CIN - L28933MH1994PLC081857

	Statement of Un-audited Standalone Financial Results for the Quarter & Half Year Ended 30th September, 2021 (₹ In Lokhs)										
Sr.	PARTICULARS	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended						
No.	(Refer Notes Below)	30.09.2021	30.09.2021	30.09.2020	31.03.2021						
	,	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)						
1	Total income from operations	-	-	-	-						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary Items)	(2.46)	(4.28)	(4.47)	(7.74)						
3	Net Profit / (Loss) for the period before Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.46)	(4.28)	(4.47)	(7.74)						
4	Net Profit / (Loss) for the period after Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.46)	(4.28)	(4.47)	(7.74)						
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)										
	and other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-						
6	Equity Share capital	422.96	422.96	422.96	422.96						
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown										
	in the Audited Balance Sheet of Previous Year	-	-	-	-						
8	Earning per share (of Rs. 10/- each)										
	(for continuing and discontinued operations)-	.	l .		-						
	a) Basic	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.02)						
	b) Diluted	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.02)						

The above is an extract of the detailed format of 2nd Quarterly and Half Yearly unaudited Financial Result filed with Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing, obligations and disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the 2nd Quarterly and Half Yearly unaudited Financial Results are available on the website of the Bombay Stock Exchange (URL of the filing - BSE: www.bseindia.com/ Company Website: - www.servotechengg.in.

By order of the Board

Servoteach Industries Limited Radheshyam Lahot Place: Mumbai Date: 12/11/2021 Managing Director-(DIN-00755363)

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2021

Regd. Office: 306, Madhava, C-4, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-51 Email: cs@joydevelopers.com CIN NO: L65910MH1983PLC031230

3 Months Ended 6 Months Ended **Particulars** 30/09/2021 30/06/2021 30.09.2020 30/09/2021 30/09/2020 31/03/2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 11.14.479 12.32.574 9.88.219 Total Income from Operations 23.47.053 19.47.655 44.51.294 (17,79,583)(14,55,155) (22,24,733 (32,34,738) (43,01,651) (1,22,56,212 (17,79,583)(14,55,155)(22,24,733) (32,34,738) (43,01,651) (3,16,11,867)

Net Profit / (Loss) before Tax Net Profit / (Loss) after Tax Total Comprehensive income (17,79,583)(14,55,155) (22,24,733) (32,34,738) (43,01,651) (3,16,11,867) for the period (Comprising profit/ (Loss) for the period after tax) and other Comprehensive income Equity Share Capital (FV Rs.10/-2.40.32.800 2.40.32.800 2.40.32.800 2.40.32.800 2.40.32.800 2.40.32.800 each) Basic & Diluted EPS (FV Rs.10/ (0.74)(1.79)(13.15)(0.61)0.93 (1.35)each)

Note:

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021, filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on company's website at www.joyrealty.in For Joy Realty Limited

Place: Mumbal Date: 11/11/2021

Bhavin Soni Managing Director Mumbai

Date: 11th November, 2021

CHANDNI TEXTILES ENGINEERING INDUSTRIES LIMITED REGISTERED OFFICE: 110, T.V.INDUSTRIAL ESTATE, 52, S.K.AHIRE MARG, WORLI, MUMBAI - 400030

CIN:L25209MH1986PLC0401119

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2021

Rs. (in lakhs) except for Earnings Per Shar For the Quarter ended Half Year Ended Year Ended 30.09.2021 30.06.2021 30.09.2020 30.09.2021 30.09.2020 31.03.2021 **PARTICULARS** Unaudited Unaudited Unaudited Unaudited **Jnaudited** Total Income from Operations (NET) 5803.24 1916.83 2138.53 7720.08 2224.07 7079.56 Net Profit/ (Loss) for the period (before tax 10.56 Exceptional and/or Extraordinary items) 62.31 7.71 (1.30)70.01 (47.17)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 62.31 7.71 92.24 70.0 46.37 119.03 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 46.90 6.63 92.38 53.53 61.06 110.35 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face value of Rs10/- per share) 1613.73 1613.73 1613.73 1613.73 1613.73 1613.73 Other equity (excluding revaluation reserve) 449.36 Earnings Per Share (before Extra-ordinary items) 0.29 0.04 (0.01)0.33 (0.20)0.01 Basic Earnings Per Share (after Extra-ordinary items) 0.29 0.68 0.29 0.38 0.68

Diluted: NOTES:

The above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, at its meeting held on 12th November, 2021 and were approved and taken on record at the Meeting of the Board of Directors of the Company held on that date.

2) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under

Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Lsitng Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05, 2016.

The Outbreak of Coronavirus (COVID-19) pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown of economic activity. The Company has assessed the impact of COVID-19 on all aspects of its business. The management has considered internal and external sources of information up to the date of approval of these standalone financial results and exercised due care, i concluding on significant accounting judgements and estimates, in assessing the recover ability of receivables, inventories, impairment of assets, liquidity, financial position and operations of the Company, while preparing the financial results as of and for the quarter and half year ended 30th September, 2021. Considering the uncertainties involved in estimating the impact of COVID-19 pandemic, the future impact of this pandemic may be different from those estimated as on the date of approval of these standalone financial results. The Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions which are subject to uncertainities that COVID-19 pandemic might pose on economic recovery.

Figures for previous quarters / year have been regrouped / restated where necessary.

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results are available on the websites of BSE and MSEI at www.bseinida.com and www.msei. respectively and on the Company's website at www.cteil.com.

By order of the Board For Chandni Textiles Engineering Industries Limited J.R. Mehta

Managing Director (DIN:00193029) Place: Mumbai Date: 12/11/2021

MODERN SHARES AND STOCKBROKERS LIMITED

CIN: L45200MH1939PLC002958 Regd. Office: Staircase No. 13, North Stand, Wankhede Stadium, Churchgate, Mumbai 400 020 Tel: 022 68252400; Fax: 022 68252441; email: modernshare@hotmail.com; Web: www.modernshares.com

Extract of Standalone Unaudited Financial Results For the Quarter And Half Year Ended September 30, 2021

Quarter Ended Half Year Ended

Half Year Ended Half Year Ended Year Ended Sept 30, 2020 Sept 30, 2021 Sept 30 2021 Mar. 31, 2021 Unaudited) udited) udited naudited) Unaudited (Audited) Total Income from Operations (Net) 258.72 Net Profit / (Loss) for the period (before Tax 3.27 and Exceptional items) 12.21 4.33 26.63 (5.04)14.42 14.42 (5.40) Total Comprehensive Income for the period 12.21 4.15 26.63 6.44 Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10) 293.11 293.1 293.11 293.11 293.11 293.11 Other Equity(excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year 872.78 Earnings per Share (of Rs. 10/- each)on net profit after tax a) Basic (not annualised) (Rs.) 0.22) Diluted (not annualised) (Rs.) 0.49 0.42 0.14 0.91 0.22

NOTES: The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, a their meeting held on 12th November, 2021. The statutory auditors have issued an unmodified audit opinion on there results. 2) The above s an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.modernshares.com and at the Stock Exchange's website www.bseindia.com.

For and on Behalf of the Board of Directors of Modern Shares And Stockbrokers Limited Sd/- Sd/-

G. Shewakramani Anil Sugno Manghnani Whole Time Director DIN: 00012806 Place : Mumbai Date : November 12, 2021 DIN: 00413343

NITIN CASTINGS LIMITED CIN No. L65990MH1982PLC028822

Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059 Un-Audited Financial Result for the Quarter and Half Year Ended 30th September, 2021 Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

Scrip Code : 508875	Rs. in Lakhs (Except per share data)				
Particulars		Quarter Ended			
	30-Sep-2021	30-Jun-2021	30-Sep-2020	31-Mar-2021	
	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	
Total Income from Operations	2,364.31	1,902.98	1,368.47	6,346.57	
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	164.38	139.15	132.97	391.17	
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	164.38	139.15	132.97	391.17	
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	137.01	105.72	120.33	325.75	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensives Income (after tax))	137.01	105.72	120.33	334.62	
Equity Share Capital	257.07	257.07	257.07	257.07	
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted (Note-1)	2.66	2.06	2.34	6.51	
Notes :					

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11th November, 2021.

(2) The Company is engaged in manufacture of Alloys Steel Castings and there is no separate reportable segment as per Ind AS 108. (3) The above financial results have been prepared in accordance with the section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

(4) Figures of previous period have been regrouped and / or recasted wherever considered necessary to confirm the grouping o

(5) The Financial Results of the Company are submitted to BSE and are available on Company's website at www.nitincastings.com. (6) The figures of the last quarters are the balancing figures between the un-audited figures in respect of the half financial year and the

unaudited published year to date figures upto the first quarter of the respective financial year.

(7) The above is an extract of the details format of Quarterly Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.nitincastings.com

> Directo DIN No.: 02356010

FIBERWEB (INDIA) LIMITED

t Road, Kadaiya, Nani Daman, Daman (U.T.) - 396210. erweb@fiberwebindia.com, Tel Ph. No: 0260-2221458 , Fax No.: 0260-2220758

CIN NO.: L25209DD1985PLC004694 Statement of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the 2nd Quarter and half year ended 30/09/2021 (Rs.in Lakhs)

			STANDALONE			CONSOLIDATED	1	
	Quarter ending/ Particulars Current Year ending 30.09.2021		Half Year ended 30.09.2021	Quarter ended in the previous year 30.09.2020	Quarter ending/ Current Year ending 30.09.2021	Half Year ended 30.09.2021	Quarter ended in the previous year 30.09.2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudit	
1	Total income from operations (Including Other Income)	2368.17	4974.73	2036.88	2368.17	4974.73	2036.8	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	422.09	912.32	402.24	422.09	912.32	402.2	
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	422.09	912.32	402.24	422.09	912.32	402.2	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	312.09	677.32	402.24	312.09	677.32	402.2	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)]	312.09	677.32	402.24	312.09	677.32	402.2	
6	Equity Share Capital	2879.17	2879.17	2879.17	2879.17	2879.17	2879.1	
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-	
8	Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)							
-	(a) Basic	1.08	2.35	1.40	1.08	2.35	1.40	
	(b) Diluted	1.08	2.35	1.40	1.08	2.35	1.40	

the Board Meeting held on 11.11.2021. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the

the Board Meeting neid on 11.1.2021. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the 2nd quarter and half year ended 30.09.2021.

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.fiberwebindia.com)

The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs.

The Company is operating in single segment i.e. "Polymer Processing" hence segment wise reporting as defined by IND AS 108- "Operating

The Company adopted Indian Accounting Standard ("IND AS") from 01.04.2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND AS 34"Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules there under.

prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules there under. The shipping situation is deteriorating since last 6 months due to steep increasing ocean freight and has worsened. It is expected to further worsening which may affect the export from India, If Government has not taken necessary steps immediately. The figures for the corresponding previous quarter have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable. Information in Investor compalarits in pursuant to Regulation 13(3) SEBI (LODR) Regulation, 2015 for the quarter ended 30th September, 2021: beginning 0; received 03; disposed off 03; and pending 00.

For and on Behalf of the Board of Directors

Consolidated

Fiberweb (India) Limited

DIN: 00138797

Place: Mumba Date: 11.11.2021

UTIQUE ENTERPRISES LIMITED (FORMERLY KNOWN AS APPLE FINANCE LIMITED)

Regd. Office : 8 Apeejay House, 130 Mumbai Samachar Marg, Mumbai 400 023 (CIN: L52100MH1985PLC037767) Tel: 91 +22-22886100; Email: info@utique.in / www.utique.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

Standalone

(Rs. in lakh)

		otanaarono .						001100	IIdatoa			
Particulars Particulars		Quarter Ende	d	Half Yea	ar Ended	Year ended	Quarter Ended			Half Year Ended		Year ended
i urtioururs	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Revenue / Income from Operations	147.42	106.18	40.45	253.60	83.25	614.30	147.42	106.18	40.45	253.60	83.25	614.30
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(17.62)	85.70	(3.57)	68.08	21.05	244.75	(17.82)	85.29	(3.59)	67.47	21.03	244.34
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after												
Exceptional items)	(17.62)	85.70	(3.57)	68.08	21.05	244.75	(17.82)	85.29	(3.59)	67.47	21.03	244.34
Net Profit / (Loss) for the period (after Tax and Exceptional items)	(17.62)	85.70	(3.57)	68.08	21.05	244.75	(17.82)	85.29	(3.59)	67.47	21.03	244.34
Total Comprehensive Income for the period												
[Comprising Profit / (Loss) for the period (after Tax)												
and Other Comprehensive Income (after Tax)]	(17.62)	85.70	(3.57)	68.08	21.05	244.75	(17.82)	85.29	(3.59)	67.47	21.03	244.34
Paid up Equity Share Capital (Face value of Rs.10 per share)	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)	-	-	-	(2,168.86)	-	(2,236.94)	-	-	-	(3,232.47)	-	(3,299.95)
Earnings Per Share (not annualized) (of Rs.10 each)												
1. Basic:	(0.03)	0.15	(0.01)	0.12	0.04	0.44	(0.03)	0.15	(0.01)	0.12	0.04	0.44
2. Diluted:	(0.03)	0.15	(0.01)	0.12	0.04	0.44	(0.03)	0.15	(0.01)	0.12	0.04	0.44
Note:												

1) The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.utique.in

2) The above Financial Results have been taken on record by the Board of Directors at its meeting held on November 11, 2021

3) The COVID-19 has impacted normal business operations of the Company. Necessary precautions to ensure hygiene, safety, and well-being of all our employees at the office have been implemented. The Company has considered the possible effects COVID-19 may have on the recoverability and carrying value of its assets. Based on current indicators of future economic conditions, the Company expects to recover the carrying amount of these assets. The situation is changing rapidly giving rise to inherent uncertainty around the extent and timing of the potential future impact of the COVID-19, which may be different from that estimated as at the date of approval of these results. The Company will continue to closely monitor any material changes arising of future economic conditions and impact on its business.

Place: Mumbai J. R. K. Sarma Date: 11-11-2021 Director

वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी

वार्ताहर/**भाईंदर**

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खाडीवरच्या जुन्या दुरुस्तीसाठी अवजड नोव्हेंबरच्या 93 ते १५ मध्यरात्री पासून नोव्हेंबरच्या रात्री ११.५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे त्यामूळे अवजड वाहने ठाणे मार्गे वसई-गुजरातच्या जातील, असे सांगण्यात आले

तपशील

कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/ किंवा

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक

_____ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न

समभाग भांडवल रु. १०/- प्रत्येक शेअर च्या दर्शनी मूल्य

अनन्यसाधारण बाबींपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)

आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)

इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)

प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपर्वी)

प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींनंतर)

बैठकीत करून अभिलिखित केले.

सर्क्यलर यानसार बनवले आहेत.

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२१

Ulhasnagar-421005.

Mr Haresh S Gurbani (Proprietor)

Mr. Haresh S. Gurbani (Proprietor)

Mr. Jagdish S. Gurbani (Guarantor)

Mr. Sewal P Gurbani (Guarantor)

Detailed description of the Property

Encumbrances on property if any

Encumbrances on property if any

Reserve Price

EMD Amount

Bid incremental amount

e-auction Service Provider

https://www.mstcecommerce.com

Reserve Price EMD Amount

Bid incremental amount

409, Madhur Villa Apartment, "C" Block, Ulhasnagar-421001

601, 602/B, Sadguru Apartment, Birla College Road, Chikanghar, Kalyan-421301

महत्त्वाच्या बदलावर बारिक लक्ष ठेवून आहे

आवश्यक असेल तेथे मागील तिमाही /वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत / पुनर्रचित केली आहे.

(करोत्तर) धरून)

मुलभूतः

सौम्यिकृत :

मुलभूत :

सौम्यिकृत

टिपा :

वापर हा वसई - गूजरातच्या दिशेने जाण्यासाठी केला जातो. परंतु सदर पूल हा खूपच जुना व जीर्ण झाला असून सुरक्षीततेच्या दृष्टीने आता तातडीची द्रुस्ती आवश्यक असल्याने त्यासाठी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान जन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची अधिसूचना मिरा-भाईंदर – वसई विरार पोलीस

चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणी कार्यालयः ११०, टी.टी. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३० सीआयएन : एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

संपलेली तिमाही

৬.৬१

৬.৬१

ξ.ξ

ξ.ξ**Ξ**

0.08

0.08

१६१३.७३

१६१३.७३

0.29

0.29

१) वरील निष्कर्ष लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकित आणि मंडळाच्या मंजुरीकरिता शिफारस केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच्या १२ नोव्हेंबर, २०२१ च्या

१) कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् ('इंड एएस') सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी

१) कोरोना व्हायरस (कोविड-१९) महामारीच्या उट्रेकाचा भारत आणि जगभरातील आर्थिक गतीविधीवर लक्षणिय परिणाम झाली. कंपनीने व्यवसायाच्या सर्व पैलुवर कोविड-१९ च्या परिणामाचे निर्धारण केले. व्यवस्थापनाने ह्या अलिम वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्य माहितीच्या बाह्य आणि अंतर्गत स्रोतांचा विचार केला आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धा वर्षासाठीचे वित्तीय निष्कर्ष बनवतांना लक्षणीय लेखा अंदाज व गृहीतके यावर निर्णय घेताना, येणी वसुल

करण्यांत, वस्तुसूची, मत्तांची हानी, तरलता, वित्तीय स्थिती व कंपनीचे प्रचालन यावर निर्णय घेताना योग्य काळजी घेतली आहे. कोव्हीड-१९ साथीच्या परिणामांचे

अंदाज वर्तवच्यातील अनिश्चितता विचारात घेता, ह्या अलिम वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा ह्या साथींचे भविष्यातील परिणाम वेगळे असू शकतील. कंपनी कोव्हीड–१९ साथ रोग आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणताना आणू शकेल त्या अडथळ्या अधीन भविष्यातील आर्थिक स्थितीवरील कोणत्याही

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस् मध्ये सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी

संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई आणि एमएसईआय च्या वेबसाईट अनुक्रमे येथे www.bseindia.com आणि www.bseindia.com यावर उपलब्ध आहे आणि कंपनीचे वेबसाईट www.cteil.com वर

इंडियन बेंक 🦝 Indian Bank

Stressed Asset Management Branch Indian Bank, Mittal Chember, 7th Floor, Near Bajaj Bhavan, Nariman Point, Mumbai 21

Mail Id: armbmumbai@indianbank.co.in ANNEXURE-A APPENDIX-IV-A" [See proviso to rule 8 (6)]

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement)

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described

immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical/oonetructive/Symbolie (whichever is applicable) possession of which has been taken by the Authorised Officer of Indian Bank, SAM branch, Secured Creditor, will be sold on

"As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 03.12.2021 for recovery of Rs. 2,05,24,414.12/- [Rupees Two

crore five lakhs Twenty Four thousand four hundred fourteen rupees and Twelve paisa only) as on 31.08.2018 with

further interest at the agreed rate thereon from 01.09.2018 due to the Indian Bank, SAM branch, Secured Creditor, from

Shop No. 1, 2, 3 & 4, Devi Soap Compound, Near Swami Shanti Prakash, Yoga Kendra, Prem Nagar, Tekdi,

Seasons Autumn, Flat No. 1302, Birla College Road, Opposite to Konkan Ratna Hotel, Kalyan (W)-421301

The specific details of the property intended to be brought to sale through e-auction mode are enumerated below

ALLAHABAD

(1) Gala No. 17A. 18A and 19A including passage admeasuring about

565 Sq. Ft. carpet Area in the building known as "USHA SANKUL" constructed on land bearing survey no. 259(p), 189(p) & 257(p), CTS No.

3323(P) & 3367(p) at village Kalyan, Taluka Kalyan, District thane and

Mezzanine floor adm. 186 Sq.ft. (loft) total adm. 496 Sq.ft. in "A" Wing, K. Industrial Estate, constructed on land bearing part of Plot No. 283,

sheet No. 20, Near Anil Timber Merchant, Behind Anil Cinema, Opp. Military Talav, Section-24 & Near Khatri Bhavan, CTS No. 14396 Ulhasnagar-3 under SARFAESI Act.

within the limits of kalyan Dombivili Municipal Corporation. under SARFAESI Act.

On or towards East : Sagar International

On or towards South: Shivsena

Not known to us

Rs. 84.04 Lakhs

Rs. 8.40 lakhs

Rs. 50000/

On or towards West : New Chaitnya
On or towards North : Archies Shop & Road

आहे. वरसावे येथील ज्न्या पुलाचा आयुक्तालयाचे परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांनी जरी केली होती. परंतु ठाणे वाहतूक पोलीस उपायकांनी पत्र पाठवन दिवाळीत मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची असलेली डायव्हर्शन रस्त्याच्या डागडुजूची कामे बाकी असल्याने दिवाळी नंतर बंदीचा निर्णय घेण्यास कळवले होते. त्या

(प्रति समभाग प्राप्ती सोडन रु. लाखात)

(४७.१७)

४६.३७

६१.०६

१६१३.७३

(0.70)

0.36

संचालक मंडळाच्या आदेशाने

चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन- ००१९३०२९)

संपलेले वर्ष

११९.०३

११०.३५

११०.४४

१६१३.७३

४४९.३६

0.08

०.६८

संपलेले अर्ध वर्ष

90.0

43.43

१६१३.७३

0.33

0.33

30.09.7078 30.06.7078 30.09.7070 30.09.7079 30.09.7070 38.03.7079 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित

(8.30)

92.36

(०.०१)

०.५७

१६१३.७३

अनुषंगाने ती अधिसूचना रद्द केली होती . आता उपायुक्त काळे यांनी वरसावे पुलाच्यां दुरुस्तीच्या अनुषंगाने नव्याने अधिसूचना जारी केली आहे. जुन्या पुलावरून दोन पैकी एकाच मार्गिकेवरून लहान वाहनांची वाहतुक सुरु ठेवली जाणार आहे. त्यामूळे वाहतूकीची कोंडी होणार आहे . बॅरेकेटिंग लावून सलग तीन दिवस पुलाची एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी असेल.

चार दिवसांत तीन लाखांचे न्कसान

वार्ताहर/कराड

परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील चार दिवसांपासून संप पकारला असल्यामळे एस.टी.च्या बस गाड्यांची चाके त्या-त्या आगारातच जागेवरतीच ठप्प झाली आहेत.जवळपास चार हजारांहन अधिक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग असल्यामुळे दर्शवला सातारा

जिल्ह्यातील वेगवेगळ्या डेपोंतील एकूण साडेसातशे बसेस एकाच ठिकाणी ठप्प आहेत.विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ऐन सणास्दीच्या काळात संप स्रू झाल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या संपामुळे सातारा

विभागाचे जवळपास तीन लाखांहन अधिक रकमेचे नुकसान मागील चार दिवसांत झाले आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेण्याचा पवित्रा घेतला असल्याने व सरकार कर्मचारी संघटनांची बोलणी फिसकटल्याने फटका राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला बसत आहे. गेल्या ७ नोव्हें.पासून संपाला सुरूवात झाल्याने सातारा जिल्ह्यातील एकही बस आगारातून बाहेर पडलेली नाही.

सातारा जिल्ह्यातील साडेसातशे बसेस जाग्यावरच ठप्प

सातारा जिल्ह्यात महामंडळाचे एकूण ११ डेपो आहेत. या डेपोतून दररोज १ हजार २६३ फेऱ्या सुटतात. त्यातून एक लाख ५२ हजार ५८८ कि.मी अंतराचा प्रवास करून प्रवाशांना सेवा देण्यात येते. यातंर्गत ४६ लाख २९ हजाराचे उत्पन्न मिळते. त्यातच दिवाळी सणानिमित्त आणखी जादा बसेस सोडण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, कर्मचारी संपामुळे सर्वच फेऱ्या बंद झाल्या आहेत.

PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:U29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

	(Rs. in Lakhs, except per equity share d							
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2021	Half Year Ended 30.09.2021	Quarter Ended 30.09.2020				
		Unaudited	Unaudited	Unaudited				
1	Total Income from Operations	5,048	7,488	3,176				
2	Net Profit for the period (before tax and Exceptional items)	1,075	1,222	466				
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	1,075	1,222	466				
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	807	902	468				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	815	917	479				
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	3,900	3,900	2,841				
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)							
8	Earnings Per Share (of ₹10/- each)							
	a) Basic (Not Annualised)*	2.60*	2.95*	1.56*				

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges on 12th November, 2021 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the above results.

For Paras Defence and Space Technologies Limited

2.60*

Place: Navi Mumbai, Maharashtra Date: November 12, 2021

b) Diluted (Not Annualised)*

MUNJAL SHAH Managing Director DIN: 01080863

2.95*

बसंत अँग्रो टेक (इं.) लि.

नों. कार्यालय : प्लॉट क्र. १३/२, कौलखेड, एस. टी. वर्कशॉप जवळ, अकोला-४४४ ००१. सीआयएन: एल२४१२०एमएच१९९०पीएलसी०५८५६०

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

तपशिल		संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष				संपलेले वर्ष
	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०६.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७६९४.६९	६७११.५	१४९८१.९२	२२६७६.६१	१८४८४.०५	३२३१४.४५
कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२४१.४५	११०.६६	५६१.७७	८०३.२२	४४५.०८	९४७.०७
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	२४१.४५	११०.६६	५६१.७७	८०३.२२	४४५.०८	९४७.०७
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	२१२.९९	१०१.६६	५१६.२५	७२९.२४	४१५.०८	८७८.५३
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२१२.९९	१०१.६६	५१६.२८	७२९.२४	४१५.०८	८७८.३५
समभाग भांडवल	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८
मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखनल्या प्रमाणे राखीन (पुनर्मूल्यांकीत राखीन वगळून)						१२५७८.२६
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.१/- चे)						
मूलभूत	0.28	0.88	०.५७	0.60	०.४६	0.99
सौम्यिकृत	0.28	0.88	०.५७	0.60	०.४६	0.99

टीप : वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या . एयलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या ज्ज अधिस्तवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक . एक्स्चेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com, तसेच कंपनीची वेबसाईट www.basantagro.com वर उपलब्ध आहे.

9/99/2079 मुंबई

Notes:

Place: Mumbai

Date: 12.11.2021

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि. करीता. शशिकांत भारतीया अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक



पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी

म्हारळ ग्रामस्थांचा

वार्ताहर/कल्याण

कल्याण जवळच ग्रामीण भागात असलेल्या म्हारळ गावात गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्या, गाड्यांची तोडफोड, घरफोडीच्या घटना वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर म्हारळ ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत स्वतंत्र पोलीस ठाणे द्यावे. अशी मागणी केली. लवकर स्वतंत्र पोलीस स्टेशन न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान काही दिवसांपर्वी

अज्ञात तरुणांकडून १० ते १२ गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी माजी सभापतींच्या घरात शिरकाव करीत अज्ञात चोरांनी शस्त्राचा धाक दाखवत लूट केली होती. हे दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या वाढत्या गुन्हेगारीमुळे म्हारळ गावात नागरिकांमध्ये वातावरण पसरले आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ गावाची लोकसंख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. हे गाव टिटवाळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येते. गेल्या काही महिन्यांपासून म्हारळ गावामध्ये घरफोडी, चोरी, लुटपाट, गाड्यांची तोडफोड अशा प्रकारची गुन्हेगारी वाढली आहे

अनेकदा या गावांमध्ये चोरी करण्यास आलेले सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाले. टिटवाळा पोलिसांनी गून्हे दाखल करत या आरोपींना अटक

प्रत्यक्षात टिटवाळा पोलीस ठाण्यापासून हे गाव आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हारळसह आस गावासाठी एकच पोलीस चौकी आहे मात्र या चौकीत अवघे चार ते पाच पालीस कर्मचारी असतात.

'एमबीबीएस'च्या १०० जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजुरी

वार्ताहर/कराड

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजूरी मिळाल्याने या महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाला या वर्षापासून प्रारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतेच सातारा येथील शासकीय जिल्हा अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजूरी दिली असल्याचे अधिकृतपणे कळविले आहे. महाविद्यालयात एमबीबीएसच्या शंभर जागा नव्याने झाल्याने वैद्यकीय

अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाची शहरानजीकच्या परिसरातील ६४ एकर जागा देण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या खावली गावातील शासकीय जमीन रुग्णालय व महाविद्यालयाचे विभागाला हस्तांतरित करण्यात आधेष्ठाताना पत्र पाठवून या वद्यकाय । यावा, असा निणय शासनान घतला महाविद्यालयासाठी एमबीबीएस आहे. शासनाने सातारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य यंत्रणेचा वापर करुन आगामी शैक्षणिक वर्षापासूनच या वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज स्रूक करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

Regd(O): Office No. 402, 4th Floor, 'Kane Plaza', Mind Space off Link Road, Malad (West) Mumbai 400064 Tel. No. 26002894 Email: hitkit.global@gmail.com. Website: hitkitglobal.com CIN:L70100MH1988PLC049929

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

TEATLENDE	D 00111 0L		1, 2021							
(Rupees in Lakhs except EPS										
	C	uarter Ende	ed	Half Ye	ar Ended	Year Ended				
	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021				
PARTICULARS	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
Revenue from Operations	5.15	4.90	3.96	10.05	8.17	21.28				
Other Income	-	-	6.18	0.00	10.35	16.14				
Total Revenue	5.15	4.90	10.14	10.05	18.52	37.42				
Expenses:										
a) Cost of material consumed	-	0.00	0.00	0.00	0.00	0.00				
b) Purchase of stock-in-trade	3.55	3.48	3.01	7.03	6.08	15.48				
c) Changes in Inventories of Finished Goods,										
Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	-	-	-				
d) Employee benefit expenses	1.91	1.41	1.38	3.32	2.44	4.51				
e) Finance Costs	0.00	0.00	0.24	0.00	0.24	0.19				
f) Depreciation and amortization expenses	0.01	0.01	0.01	0.02	0.03	0.06				
g) Other Expenses	7.58	2.37	5.34	9.95	6.27	16.31				
Total Expenses	13.06	7.27	9.97	20.32	15.05	36.54				
Profit (+)/Loss (-) before Exceptional items and tax	-7.91	-2.36	0.17	-10.27	3.46	0.88				
Exceptional Items -	-	-	-	-	-					
Profit (+)/Loss (-) before tax	-7.91	-2.36	0.17	-10.27	3.46	0.88				
Income Tax Expenses										
1) Current Tax	-	-	-	-	-	-				
2) Deffered Tax	-	-	-	-						
Total Tax Expenses/ (Income)					0.00	0.00				
Profit (+)/Loss (-) for the period	-7.91	-2.36	0.17	-10.27	3.46	0.88				
Other Comprehensive Income (after tax)		l		·	·					
Total Comprehensive Income for the period	-7.91	-2.36	0.17	-10.27	3.46	0.88				
Earnings per equity share (Face Value Rs. 2) (Not annualised)				/a aa==:						
Basic Earning per share	(0.0214)	(0.0064)	0.0005	(0.0278)	0.0094	0.0024				
Diluted Earning per share	(0.0214)	(0.0064)	0.0005	(0.0278)	0.0094	0.0024				
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.00	740.00	740.00				

1) The Unaudited financial results for the quarter ended 30th September, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results

) The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th September ,2021 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

) The unaudited results for the quarter and half year ended 30 September, 2021 have been subjected to limited review by th Statutory Auditors of the Company.

4) The Company is primally engaged in the' Retail Business' and all other activities revolving around the same. As such there is no other separate reportable segment as defined by IND AS 108- "Operating Segment" 5) The figures for the previous period have been regrouped and/or reclassified wherever necessary.

By order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Limited Kamal Agrawal Managing Director Din No: 07646000

मतदार नोंदणी विशेष मोहीम

वार्ताहर/नवी मुंबई : मुख्य निवडणुक अधिकारी, यांचे वतीने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

या अंतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नागरीक मतदार नोंदणीस पात्र असल्याचे जाहीर करत या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व कार्यवाहीस प्रारंभ झालेला आहे.

या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राह नये याकरिता दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२१ तसेच दिनांक २७ व २८ नोव्हेंबर या शनिवार व रविवार अशा शासकीय सुझ्यांच्या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत या आधीपासून कार्यान्वित असलेल्या पदनिर्देशित नोंदणीच्या ठिकाणी म्हणजेच नवी महानगरपालिका शाळांमध्ये मतदार नोंदणी विषयक केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. येथे मतदार नोंदणीबाबत विहित नमून्यातील अर्ज उपलब्ध असणार असून ते त्याच ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत.

Date and time of e-auction at the platform of 03.12.2021 01.00 PM to 3.00 PM e-auction Service Provider auctionhome/ibapi IDIB63931677961 Property ID No (1) Gala No. A-7, ground Floor, adm. 320 Sq.ft. (built-up area), and Detailed description of the Property Mezzanine floor adm. 195 Sq.ft. (loft) total adm. 515 Sq.ft. in "A" Wing, K. K. Industrial Estate, constructed on land bearing part of Plot No. 283, sheet No. 20, Near Anil Timber Merchant, Behind Anil Cinema, Opp. Military Talav, Section-24 & Near Khatri Bhavan, CTS No. 14396 Ulhasnagar-3 under SARFAESI Act. On or towards East : C Wing On or towards West : Road On or towards North : Anil Cinema On or towards South: Anil Timber Not known to us Encumbrances on property if any Rs. 21.88 Lakhs Reserve Price EMD Amount Rs. 2.18 lakhs Bid incremental amount Rs. 50000/-Date and time of e-auction at the platform of 03.12.2021 01.00 PM to 3.00 PM e-auction Service Provider auctionhome/ibapi IDIB63931677962 Property ID No. Detailed description of the Property (1) Gala No. A-8, ground Floor, adm. 310 Sq.ft. (built-up area), and

auctionhome/ibapi IDIB63931677963 Property ID No. Bidders are advised to visit the website (<u>www.mstcecommerce.com</u>) of our e-auction service provider MSTC Ltd to participate in online bid. For Technical Assistance Please call MSTC HELPDESK No. 033-22901004 and other help line numbers available in service providers help desk. For Registration status with MSTC Ltd, please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com

Not known to us

Rs. 21.08 Lakhs

Rs. 2.10 lakhs

Rs. 50000/-

Date and time of e-auction at the platform of 03.12.2021 01.00 PM to 3.00 PM

On or towards East : C Wing On or towards West : Road

On or towards North: Anil Cinema

On or towards South: Anil Timber

For property details and photograph of the property and auction terms and conditions please visit: https://ibapi.in and fo clarifications related to this portal, please contact help line number 18001025026 and 011-41106131 Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property

https://ibapi.in and www.mstcecommerce.com

Contact Number of Authorised Officer :- Kalpana Purohit, Contact Number - 9819807371 Date: 11.11.2021 **Authorised Office**

Place: Mumba Indian Bank